

## SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY



### PHYSICAL EDUCATION SCHEME

(Syllabus and Guidelines for First Year  
Under Graduate Students of All the Faculties)

Effective from Academic Year 2019 - 2020



## **PHYSICAL EDUCATION SCHEME**

**Syllabus and Guidelines for First Year Under Graduate Students of  
All the Faculties**

**Effective from Academic Year 2019 - 2020**

**COURSE – 101 PHYSICAL EDUCATION AND SPORTS (2 CREDITS)**

**OR**

**COURSE – 102 PHYSICAL EDUCATION AND YOGA (2 CREDITS)**

**Note: College / Institute should offer 2 credits either of Physical Education and Sports  
or Physical Education and Yoga depending upon facilities available at the college /  
institute.**



## SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY



### COURSE - 101 PHYSICAL EDUCATION AND SPORTS Syllabus

(For First Year Under Graduate Students of  
All the Faculties)

Effective from Academic Year 2019 - 2020



## PHYSICAL EDUCATION AND SPORTS

### COURSE - 101 PHYSICAL EDUCATION AND SPORTS (2 CREDITS) (SEM- II)

#### AIM OF THE COURSE:

The aim of the course is to make Physical Education as an integral part of educational system and Promote physical activity among sedentary students / non-sportsmen. Students studying in the colleges should have the benefit of physical education to improve their health during the course of college education. It is designed to ensure that on completion of this course, they would attain the minimum prescribed standard.

#### OBJECTIVE OF THE COURSE:

The objective of the course is to enhance physical efficiency and maintain fitness of mind, and body, which would help the student to be mentally alert and physically efficient to withstand the strain and fatigue of daily life. It would prepare them for the strenuous training which will help them to be fit to face the different barriers in life. The students will undergo this course for the first year of his/her under graduate course education.

#### COURSE CREDITS :

##### Semester - II

##### Course - 101 Physical Education and Sports (02 Credits)

###### **Credit 1: Introduction to Physical Education and Sports**

- **Concept of Physical Education, its Definition and Scope.**
- **Concept of Physical Fitness**
  - Components of Health Related Physical Fitness(Cardio-vascular Endurance, Muscular StrengthEndurance, Flexibility, and Body Composition) and Activities to improve these components.

- **Physical Activity Guidelines(Physical activity for health benefits)**

- **Concept of Health, Wellness, and Health & Hygiene.**

- **Participation in Games and Sports :**

A student will have to select one game/sport from the list of Association of Indian Universities, New Delhi (List of events available on website [www.aiuweb.org](http://www.aiuweb.org)). The choice of game/sports will be according to the facilities available in the college.

The following points to be covered:

- History of the Game/sport
- Ground measurements
- Skills of the game/sport
- Basic rules of the game/sport



### **EVALUATION STRUCTURE**

**Table 1**

Semester	Course	Credit	Marks	Mode of Evaluation
II	COURSE – 101 PHYSICAL EDUCATION AND SPORTS (2 CREDITS)	1*	25	<b>Project(15 marks)</b> and <b>Practical(10 marks)</b> (10 hrs. of participation in selected game/sport).
		1**	25	<b>Practical – Fitness Test</b> (Table 2)

\*indicate first credit \*\*indicate second credit

- To complete first credit of Course – 101 Physical Education and Sports, Teacher will have to **conduct 5 theory lectures** (college may schedule these lecture during first or second semester before fitness assessment) and student will have to attend 5 theory lectures and has to participate in selected game / sport for **minimum 10hrs.** and will have to prepare a handwritten project work on the sports event selected for that year in his/her language selected for studies. **The project** to be prepared will be based on the following contents:
  - History of the Game
  - Ground measurements
  - Skills of the game
  - Basic rules of the game
- Procedure for fitness tests are given in the guidelines section which also includes Norms Table. Marks to be awarded in accordance with the norms table.

### **Fitness Test:**

**Table 2**

Sr. No.	Component	Test	Marks
1	Cardiovascular Endurance (Any One)	1. Modified Queens College Test or 1. 12 Min. Run Walk	10
2	Flexibility	2. Sit and Reach Test	05
3	Muscular Strength Endurance	3. Bent Knee Sit Ups	10
4	Body Composition	4. Fat Percentage	--
<b>Total :</b>			<b>25</b>

In the second semester the students will have to appear for the Fitness Test (25 marks). Test wise weightage of marks is as per Table 2. The examination will be conducted as per the convenience of the college in second semester.

श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित,

कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कला,  
श्रीमान मोतीलालजी गिरीधारीलालजी लोढा वाणिज्य व  
श्रीमान पी. एच. जैन विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय

नेमिनगर, चांदवड ४२३९०९ जि. नाशिक



## शारीरिक शिक्षण व खेळ

### प्रकल्प वही

२०२०-२०२१

एफ.वाय.बी.ए./एफ.वाय.बी.कॉम./एफ.वाय.बी.एस्सी.

विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नांव : जैन रोहन मुद्दिप.

पता चंदवड ने, नोंदवड :

एफ.वाय.बी.ए./एफ.वाय.बी.कॉम./एफ.वाय.बी.एस्सी.

रोल नं.

७५

मनिष एन्टरप्राइजेस, चांदवड फोन: ०२५५६-२५२५८७ मो. ८२७४५८४६६५

श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित,  
 कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कला,  
 श्रीमान मोतीलालजी गिरीधारीलालजी लोढा वाणिज्य व  
 श्रीमान पी. एच. जैन विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय  
 नेमिनगर, चांदवड ४२३९०९ जि. नाशिक



## प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की,

कुमार/कुमारी जौन लोहन प्रदीप.

एफ.वाय.बी.ए./एफ.वाय.बी.कॉम./एफ.वाय.बी.एस्सी. रोल नंबर- १७

याने / हिने शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ मधील आरोग्य व शारीरिक शिक्षण या  
 विषयाच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक व नोंदवहीतील नोंदी स्वतः तयार करून नोंदवलेल्या आहेत.  
 त्याची तपासणी करून त्यांस हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

दिनांक : ०३/०१/२०२१

*Agnani*  
क्रीडा शिक्षक




*Pracharya*

## विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती व वैद्यकीय तपासणी

१. विद्यार्थ्याचे नांव : जेन रोलन ५१६५
२. आईचे नांव : अभिनी
३. जन्म दिनांक : १४-०८-२००२
४. उंची (सेमी) : १८६ सेमी ५. वजन (किलोमध्ये) : ५७ Kg
६. छाती (सेमी) : ७३ सेमी ७. छाती (फुगवून) (सेमी) : ७६ सेमी
८. पोटाचा घेर (सेमी) : ६६ सेमी ९. कमरेचा घेर (सेमी) : ७६ सेमी
१०. नाडीचे ठोके (१ मी) : ७२ ११. श्वसन दर (१ मी.) : २५
१२. दातांचे आरोग्य : चौंगा भे
१३. नखांचे आरोग्य : चौंगा भे
१४. केसांचे आरोग्य : चौंगा भे
१५. कानांचे आरोग्य : चौंगा भे
१६. नाकांचे आरोग्य : चौंगा भे
१७. गणवेश व टापटीपणा : चौंगा भे।
१८. शारीरिक सवयी : चौंगा भे।
१९. आवडता खेळ : क्रिकेट, कॅलिबॉल, फॅट्टी.
२०. खेळातील सहभाग :
२१. इतर उपक्रम आवड :
२२. इतर उपक्रम सहभाग :
२३. अभ्यासातील प्रगती :

*Agnai*  
क्रीडा संचालक

\* क्रीडांगणाची मापे व आकृती \*



क्रीडा

\* प्रकल्प वहीमध्ये खालील विषयांनुसार विद्यार्थ्यांनी माहिती लिहावी. \*

\* खेळाचे नांव :

\* खेळाचा इतिहास :

### \* खेळाचे नियम :

\* खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे पुरस्कार

\* शिल्पाचे नाव :- हॉलीवॉल.

हॉलीवॉल हा एक सांस्कृतिक स्प्रेज आहे.  
स्यामध्ये अला चोलाङ्कचे दोन संघ नेहवारे विभक्त  
जाले आणेत. प्रत्येक संघ वरंदारित जिथ मांतरीत  
इतर झंदाच्या कोर्टावर बऱ्यांने ठेवून गुण मिळ.  
-विड्याचा प्रवान करतो. टीकुडी 64.64  
परम्परा हा कलात्मकी आॅलि निपंक्त्या आहिल्याते  
काचे कुमाच्या एक मात्रा आहे.

\* शेषांया वातावरणे -

~~लोकोक्ति~~ . मंसेप्पुसेहस (चुनावेट) विजयम जी गांगन .  
1895 या लोकोक्ति द्वारा रिक्ष शिक्षणा संवाधक एक  
महान् YMCA योजना तयार केला . योजना यांत्रिकी  
एक नाव बॅटमिंग , फॉटोन , हारातील आणि  
कोणत्याही संख्येच्या योजन्युक्त कृत्यान् योजन्यु जाणारा  
(राज्यातो ) योजना . योजनाने ऐनिस आणि हडवांब -  
सार 2021 | वंतर योजनामध्यील काळी वैशिष्ट्ये  
घेतली . वारकर्बांब मध्यील घाठाची एक रनडो-

(मुख्यतः त्याचे दोन शृंगरोप्यान केले लोते शाळ - टाली वांड) होलीवांड नियमांमध्ये आतरशाहटीच वाचामसी। प्रशिक्षण शाळेने थोडे से बदला केले आणि हा छोक देशभर पक्षरला आणि विविध वाचामसीए मध्ये पोहोचामा.

या दशकात्या कल्पनातीच्या आणि अ-पालिंगने 9000 अमेरिकन डॉलर पाठेदिगे कपनी या दशकात्या त्रिशाशक कंपनीसाठी घोषासाठी वर्षांपूर्वी कल्पना व नियम असलेली पुढीतके तथार केली.

होलीवालमध्ये वापरल्या ज्ञानांची प्रथम आघ्याकृत चेक्याविवाद केला जातो. काली स्टोरांचे रुपांतरी आहे की. अ-पालिंगने official in 1991 केला मध्ये पहिला आघ्याकृत बाल होता. तर इतरांचा असा दावा झाले की तो 9000 मध्ये ताचार कालेला होता. कालांतराने नियम विकासित केले: 9:9 in मध्ये जिलेपिन्स मध्ये घोष्य कोशल्या आणि सामर्थ्य आणि अपाई आणला गेला होता. आणि यार वर्षांनंतर "तीन हैं" नियम आणि मार्गाल पंक्तीवर्कने सारभाग्याचा विकल्प नियम व्यापिल केला गेला. 9:9 मध्ये घोष्य जिक्रमासाठी 29 एप्रिली आवश्यकता होती आणि जिक्रमासाठी 6 ऑगस्टी 9 पॉलंडची गुरुवारी आवश्यकता होती. 1991 तारीखी अमेरिकन पक्षपेत्रिशानरी फोर्सन याच्या लोकांमध्ये व मिटांना कल्पना 9,000 डॉलरांबद्द वाच्य केला.

अंग्रेजी

ज्यासुरु नवीन देशांमध्ये काळीवाल्याची पांच झाऱी.

लॉलीबांगांचा अवलंब करावाचारा  
अमेरिके बाहेरचा पालेभा देश सुरोजे 9000 मध्ये कराता.  
1947 मध्ये फेडरेशन इंडियानस द्विलॉलीबांग  
(एक आय द्विवी) ही आंतरराष्ट्रीय फेडरेशनाची रुद्धापना  
1888 मध्ये आणि 1952 साली झाऱी. महिमा आ. हा  
वेळ आता शासीलमध्ये, युरोपमध्ये (विशेषत: कॅली,  
मेडरलैंड्स आणि पूर्व युरोपमध्यील देश 1980 च्या  
दृश्यांकापासून सुरुवातीची आणे) आशिचा आणि  
चीन आणि उर्दिल आशिचातील वर्तव देशांमध्ये  
भोक्तृप्रिय आहे.

तसेच अमेरिकेती - बोराव्हालीबांग  
वाळवर वेळाच्या जागीचा वेळाचे शिळांता आणि पुती  
वंद्य वेळाचे दोन वेळांकुळ अवलंबेले 1980 1987 नंवर  
प्रभुत्वाची मानवांना प्राप्त खाल वर्णन वर्णना आणि  
1996 च्या उन्हाळी आशिचेल मध्यील आशिचिक  
कांडकुमात आण्या समावेश झाला. वर्ड आशिचाचे इंसान  
हालीबांग आर उसांलो द्यावा, व्यवस्थापित  
परा आशिचिक, मध्यील लॉलीबांग देशील एक झोल झाले.

नियमितपणी आशिचित 1920 च्या उत्तरांचाल वर्षांमध्ये  
क. भीम्या यांकुवरोवर राष्ट्रिय  
लवण्यांचा आवलंब करावाची लोती 60 च्या दशकात  
गवळ इफळ शर्व राष्ट्रियक / निसर्गशास्त्रांकु वर्षांमध्ये  
लॉलीबांग कोट मानक वर्णन लोते.

\* वेळाचे नियम :-

लोलीवॉल कोड 9 मीटर  $\times 18$  मीटर

(29.5 फूट  $\times$  59.1 फूट) आते. नास्तिक मीटर

(89.4 फूट) अनु असलेल्या आण्याकार समान दौरस  
अंदर्मा शागात विशागाले गेले आते. नेही

वर्धी वाढ 2.4343 मी (7 फूट 9) मात्र पुलिवॉल  
अपहोस्ताची कोटीला सहवागी दील 11,6 फूट

आणि 2.24 मीटर (7 फूट 4) मात्रा अपहोस्ताची  
(3/16 इंच) निऱ्णय आणि कणिकांचे स्थानांश

मिंन इनडोअर लोलीवॉल कोटीसाठी किमध

उंची मंजूरी 7 मीटर (230 फूट) आहे. तरी 8 मीटर

(26.2 फूट) मंजूर करूयाची इकाई करीता.

नेपुलिवॉल समात 81110 3 मीटर

(98 फूट) आडनला असेहा बांद मानते जात. तर 3 मीटर


(10 फूट) निऱ्णय लोलीवॉल मात्री ए प्रकारी

गाणि पुलिवॉल प्रकारी कागात (मागील घायाली  
अणि पुलिवॉल घायाली देखावील) निश्चार्जित झाले

तेत्रीकी 3 फूटांत विशागात गेले आहेत. यां

कोणापासून, तो111 ते 1 यासुन वृत्ती 12

देवा 20110 तमाते 81110. अनाही लोकांची  
विषयी:



एवढाळा सेल्हाने व्याविष्ट मिळविण्या.

~~तोट (जुआला साईडिंग) आणि ट्रॅकील महाले जाते ) त्यातील  
संपर्कासाठी दाराकाळीचा दिशीने घिरले पाहिले त्यापूर्वी  
क्लेटा '2' चा क्लेटा असेहे " 1 " आणि अशी  
क्लेटा 1 क्लेटा असेहे " 6 " क्लेटा असेहे.  
जातक्कु आते. सेल्हाने ज्ञेवेचा ताबा मिळविण्यानंतर  
प्रत्येक शेळाकू फ्रेवले पुकाराच घेऊतो : ५६-८१  
वेळी प्रत्येक शेळाकू जिझेप्यावंतील ८७-८१~~

અનુભાવ કરું જાણ્યા તારી નિંદામા આપીતો એલેક્ટરિયા.

દ્વીમ કોર્ટસ પ્રી રોન જાણ્યા.

શ્રોતામોદલી બેની આણે જે અમિતાભભી ૩ મિન્ટે રંગ  
આણે હ્યાની જે બોલન્યા બેવેન્ટર હોળાડુ આત સરેરા  
ન્યાનુ છોખાતા. દ્વીમ કોર્ટસી હ્યાની આજીમાં ફોલોની  
બનીમા દર્દિનીન્યા અને હોળી શ્રોતાન્યા પરેણીનીન  
રેઝાનીન્યા। જીવા વંચાવણ્યા જાણત મ્યાની મુણ્યાની  
લેનોર્નીન્યા જીવા શ્રોતાન્યા હાજ હ્યાની આણેટ. જાર  
નીનીન્યા રેઝુ લેબેન્યા સંપર્કિત આલ્સ તર રેઝુની  
"હન" માનના જાતો. આર્ડલાફનીન્યા નિદોષ લંઘન્યા  
સથેક હાજુના હાજ રેઝના, રેવના જાતો હ્યાની  
લો કોર્ટન્યા બાંધન્યા, અનીમણ્યા અનુભસ રેઝનાન  
આણે. જોવણન જાણીન્યા અંન ટ્યાન્યાની પ્રતિપક  
દ્વારાની રીતાચ મેન્ટીના, (જીવા ટ્યાન્યે સિદ્ધાંતાનીન  
નીકારાન કામાલ મચાદું પર્યાન) રેવણન હુંઠીની પાછ  
લો પાઠકાનું આણે.

દ્વીમ ૧ બેની શ્રોતા :

દ્વીમ પાછાની આણે. જે ૧૪ મિન્ટે ઉમીદ્વી હ્યાની  
૩ મિન્ટે લેવી અસ્લેન્યા લોમારેબર  
સ્ટુન્ન હ્યાની ૪૧૫૦૦ હ્યાનું હ્યાનું. "દેશ-  
- દ્વારા નીમાન. હી હોન સિડલિન્સ નું

5. मील्ले अंदरी फारो असारेचा विनाम्रत्ये  
6.5 मील्ले पर्यंत दाठ विव्यात झेतो. ३१०२  
उपांविश्वारा द्याया अंदर घेणे ४०६ ४११२। २००८।  
क्षेत्र.०२।०२।०२। खेडीचे तापमान. ४११०।  
तापमान. मानवीचे दोन तापमान.

નિર્ણય 2 :- તે આપિ કષાય :-

21 वृषभांत  
गेव, उंची, रुक्ति लेसी-प गेवर काढावाचा।  
प्रोलांची उंची माळी बिठी निष्टारऱ्या करवाचासाठी  
मानदेस निरस्येत लेले जातात. पुढीवाचा अपघात  
व्योम्यासाठी गेव-पा वरुणवातीपासून 2.43 मीटर  
वाई आसाठी आवश्यक आहे. मात्रिभासाठी ता  
2.25 मीटर आहे आसाठी 1 मीटर व्योम्या आसाठी  
9.5 आसाठी 10 मीटर सांविद्या दरमाव  
आसाठी आवश्यक आहे.

~~ନୀତିମାର୍ଗ ଦେଖିବାକୁ ପାଇଁ~~

मानविकी विद्यालय मासिक  
मासिक वापरले अर्थ व्यापीवारम् • श्रीतं भाकां शामि  
मालागार्द देवता माणके बाब्य केरेया। (मुख्यार्थी)  
कृष्ण • एक गोप 65 भामि 67 अंदीमीट्ट परिवार  
आसारा शामि 85 जे वर्ग 280 तुम्ह वेष्टा  
जाह्नवा नाई.

नियम ५ आणि ५% संदर्भातील मालवर्ग -

ନିଯମ ପରିଷ୍କାର

प्राकृतिक संवाद (12, ग्राहिक दोन समीक्षा क्रमस्तर)  
ग्रेटर नोडल विनियोग विभाग के 2012 विवरण.  
जमाविले अंतर्गत, तसेच कोई विशेष अवधारणा  
अवश्यक नहीं है, जो अवधारणा को उत्पादित  
करती है। इसके बावजूद, जो विवरण  
की विवरणीय कार्यतया विवरणीय है, केवल विवरणीय  
विवरणीयीयी अनुभवी अवश्यक है। परन्तु विवरणीय  
अवधारणा

ਗੁਰੂ ਹਿੰਦੂ 6 :- ਕੋਅ ਹਿੰਦੂ 8 :-

21 February 1916 1000

कुले जाते की गुणों के अन्तर्गत आगी करने  
जूँगे आगी गोम जिक्के जेहा चोलदानी घड़ात्या  
वाला आधुन्या प्रातिष्पत्त्यार्था कोर्ट द्वारा भौत-  
प्रात तिरा जेहा प्रालिष्पत्त्यानि खोले गिरा  
द्वारा आकाशा अस्ति तेहा गुणों विभाग.  
२५ गुणों दी आहाडी अस्तित्वा पाहिला संचालने  
(२ गुणोंत्वा खरबाने) गोम जिक्का (चाला से  
देवाने फैलात) धारा दी तेहा तीन खेल जिक्काकी  
वाला आमना रुक्कला.

ନିର୍ମାଣ :- କେ ଆଖି ଏଲାକ୍ସର୍ ଗୁରୁ

एक नांगी दॱ्स निश्चित करेत.  
जे दोन संवय प्रथम काम करतील. आ नियमाद्वारे  
संवयसित नांगीच्या बाबू बाबीच्ये घेणारुन.  
येत नांगीची व घेणताना आणीले गोमग्नी  
किंवा वाष्पवार घेणतात तसेच वांवाईत  
पेंडवीजवाह मंदिरातील पेंडवी गांधारमाफेत  
आहे.

नियम 8 ते 14 :- दो आणि दूसरा :-

ग्रीमद्ये मारन आहे. बौद्ध आत्मग्ने असताना आणि  
लेसलोल्लु वेळ्यावर नियमन घेतात. या प्रथमा/१०  
योगाकृ आण्या वापर करा. नियम 8 आई-  
भाईन रु०१५ जे जेव्हा वेदु ले आहे. आणि  
असताना. नियम ७ आंगाले किंवा बौद्ध कशी  
नांगाचाचाची ३५१.० - नांगाच्या पाका वांगीच्या  
वेळी एकी योगाकृ एकापेक्षा अधिक वेळा वेदु भाऊ  
वाकतो. नियम. १० आणि ११ हे कापदेशी विचार  
करून योगाकृ वेदुने नियवळ ने कर्मसमाप्त करावेत  
आप्सद्याची वारते. तसेच योगाकृ योगताना नियवळ  
वेदु वांगात उंचावा नाही.

नियम 12, 13 आणि 14  
हे ग्रीमद्ये त्रिशील नांगी. आणि ११,  
आणि कमांगिंग - आणि मत्येक मोर्दाची

वेशीच्ये आ नियमात असली . सांगीतले आले की आ तस्यक पैकेमध्ये लेअरु कोणत्या तरो वेळेवेळाऱ्या नुसारांनी यांतो आणि पेनर्टीज नाही आहेत.

नियम 15 ऊ- ०१०२१२१ ऊ-

वेळवात्या, किंवा प्रतिस्थापनासाठी अभावींने तस्यक व्यामळात प्रथक अंदाजात दोन वेळेचे पदार्पण आणी असावी वदनाकृती आहेत . आ नियमात व्याप्ती माणितव्यासाठी कायदप्रदृष्टी ले किंवा काळ व्याख्या, वेळाकृती निवड करून करावाची, आणि आ नियमांचे उल्लंघन केल्यावळून दंड.

नियम 16 आणि 17 ऊ- वेळ विसंबंधी-

विषाणु व्येळला विसंबंधी भातव्यावदृपत दंड देण्यात तरी जसे की एव्हादा वेळाकृती आवैष्य प्रतिस्थापनेची विनंती करती किंवा रिहली वदनांवास वराच वेळ देतो, यात असावी उदाहरणे आहेत जेव्हा अपवाह उद्भवू व्याकलात, जसे की गोमपेशवरम्भान आणार किंवा कुर्बापत व्याकलात.

नियम 18 :- अंतरात्र फार्मो न्यायालयाचे घटना :-

सहाय्यातर, संघ दरम्यान कालावधी तीन मिनिटे पुरतील असणे आवश्यक आहे. नियमाच्यक रेट-या बाबतीत वापरला शंघ. संचामतील वारु घटनात.

नियम 19 :- लिवरोस आर :-

प्रत्येक संघ लिवरोस फॉर्म जाहीर. विशेष व्यापारातील शेकाढे फॉर्म आणि दोन दीमेस ठरवू जाऊतात. हा विधी नियमेत जारी करता येती कि मुक्त वाचने शेकडे, वाचते. ते शेकडे उमे असतील शाळी कोणीत्या तक्राऱ्ये येत न करू जाऊतात आणि ह्यात वारु जाऊन नाहीत.

नियम 20 ~~जाहीर नाही~~ :- फ्लेअर आवाई :-

असेही यांत्रिक आहे. जे ईवी शेकाढुना FIVB ना नियमांची परिचित ठेवे आणि दागाले क्रीडापूर्वी आवाई आमारे देणारे करव्याचे दायर दिले पाण्ये. ~~नियम 21~~

\* होँमीबांल घोकात देड्यात येणारे पुरस्कार०

। अर्जुन पुरस्कार०

विविध तंत्रांच्या घोकात व  
क्रिंत, प्रतिवधी घोकांकृपा ४२०११-चा मारतीच  
घोकांकृना व्यक्तिशासूळ देड्यात घेऊना घापडीच  
पुरस्कार. पुरस्कार देड्याची त्रथा मारत, वर-  
-कारन १९६१ पासून सुन कुणी मारतातील  
कृतिमार्गावर १९७५ चा पुरस्कारमार्गील उद्देश  
आवे. 'आल इंडिया' कॉम्पनी आफ व्हीटर्स',  
(१०.३१.०२.०१.१२) व मारत सरकारने शिक्षा-  
-मत्रांची घोनी मानवता विलेश्या घापडीच  
रंगवटनांकृन प्रतिवधी अर्जुन पुरस्कारासाठी  
त्वेश - अर्ज माराविड्यात प्रतात १०.३१.०१.१२  
-ची स्थानी समिती आलेल्या प्रवरांगी छाननी  
करत व त्यातून घोकांकृची निवास करण्या  
स्थानी विभासून 'ए.आय.सी.एस.' ४३  
कृते, नंतर 'ए.आय.सी.एस.' कृत याकृ  
निवडीची घेतपासांनी होकून पुरस्कृत  
घोकांकृची नावे मारत सरकारकृत पाडविली  
जातात. 'ए.आय.सी.एस.'चा शिक्षाविभाग -  
विवाचाची २१२०१८ वर्षात निघावून

[[2014] 2014 येळाकुम्भ पुरवकार दृश्य  
निवड करताना. ह्याचा ट्या। वर्षीच्या पुरवकारासाठी येळाकुम्भी  
हावीच्या बोलवरच, लाखुवीच्या तीन वर्षांतील  
शिफ्रीचा वा शांतरवापूर्वीचा पातळीचीवरील ह्याचे  
क्षितिजेमुळी विद्यारात छेतले जाते. ह्याचे येळाकुम्भ  
हा पुरवकार दोनदा दिला जात नाही. हा पुरवकार  
पदक व शिफ्रा संपर्क वा अववरपात असता.  
या पुरवकारात रोजा रुक्मीचा व विशेषाधिकाराचा  
समावेश असतो. पदक ब्राह्मणे असून त मलवे  
जरो। चंद्रघटाची अर्जुनाच्या शिल्पाकृतीने असा  
शिफ्रासपृष्ठामध्ये अर्जुनाचे चित्र व झंगूरी-हेड  
झांबांडान येळाकुम्भ नाव कोळापार व वर्ष चाचा  
निरूप असतो. या शिफ्रास प्राप्त वरील  
वाचन आरंभ आवार्द्ये बोहाचिन्ह. व यालील  
वाचन शिफ्राचा मंत्रावचाच्या संचिताची वराकरी  
असते. १. आच. एव्हने माझ्याता दिलेल्या पुरवकार  
विजेत्या येळाकुमध्ये घोडा वर्णी येळाकुम्भ आहे.

ଓঞ্জন পুরাতত্ত্ববিদ্যা একাডেমি : ১৯৬১ টা ১৯৭১

## २. शिवकांगती पुरस्कार -

२०१८ वार्षिक २-वा-

विक्रम साहन राव यानी शिवकांगती (१९-०२-२०१८)

मुलाकातीचा प्रतिपाद्या शिवकांगती

१९३१ पुरस्कार वितरण क्रीतिकात पार पाढला,  
गोंदे वे आँख कंडिला राय

पार्श्वमुमीवर तेवेळ १९५ व्येळांड, पुणीशोळाफ

संघटक कार्यकर्ता वाचास्ट शिवाजीकोशीगांव

मरीव अंगठीने देऊन्या व्येळांडना जीवन गोरव

पुरस्काराने आ क्रीतिकात महानित घडविले

पुरी दादेजी कोडदेव पुरस्कार म्हणून  
ओळखले जाऊने शिवकांगती पुरस्कार, महाराष्ट्र

प्रधानमंत्री २००९ वर्षाता पासून १६ वर्ष नात.

तीन वर्षांचे भागलेले एकूण ९७ पुरस्कार

सर्वकारने २० जानेवारी २०१४ दा जाणी र

केले. ते असे आहेत.

### शिवकांगती पुरस्काराची २०१८ वार्षिक -

\* शिवकांगती वार्षिक शिवाजी पुरस्कार संघटन

(मध्य २००९-१०, २०१०-११ व २०११-१२ )

बांगासातेब लांडो, पुणे (2009-10)

अंगल वलाडुर मिंगे, नाशिक (2010-11)

श्रीमद्भागवत वाम, नाशिक (2011-12)

महाराष्ट्र २०१५ अंतर्राष्ट्रीय शिवकृष्णपती

पुणेश्वरी लूधोनी, करोडीत आभी चात ३५२

विश्वनाथ देशपांड यांना शिवकृष्णपती २०१५

किंडा जीवन गोरव पुरस्काराची २०१७-१८

या वर्षसाठी गोरव विषयात आले.

तज्जेद घारतीच माहिल, लंघावा

३५००००० आठी अंक्षा आवश्यकी सुमारात.

६०५१ दरवानाचे अवसरेचा असूली मानहानाऱ्या

हि लैकेमहिनी योगदानाबद्दल मन्मानित.

करव्यात आले.

• १७ लैकेमहिनी योगदानाबद्दल

विषयात दौव चांगा तज्जेद गोरव,

प्राविकाकर तज्जेद अंगरेजीचा अंगठी

करव्यात आला.

प्रकाश ४४ पुरस्कार चांगी

दोषित करव्यात आले अंगठी चांगी.

शिवकृष्णपती २०१५ लैकेमहिनी जीवन गोरव पुरस्कार

(महार २०१७-१८).

ही ३५२ विश्वनाथ देशपांड, मुंबई.

દેશભરાયાની દ્વિતીય ફિલ્મ પુસ્તકાલ (૨૦૧૭)

(2017 - 18)

ચાહીએ વાલ હો

અમની રાણીંકા તેમણે બોલો હો.

## ३. श्यानन्द पुस्तकालय-

श्यानन्द पुस्तकालय, अधिकृत पोर्ट  
फ्रिडा आंद्रेसोव्हा श्यानन्द जीवन गोरव  
पुस्तकालय ती श्योल जगतातील आजीवन  
कर्तृत्वासाठीचा भारत सरकार तप्पे देखात  
मेहिरा पुस्तकालय आहे. 1926 ते 1948 च्या  
काळातील २० वर्षी पेक्षा जास्त  
कारकीर्दील १००० पेक्षा अधिक गोल नोंदवण्याच्या  
भारतीय हांकीपटक श्यानन्द (१९०५-७७) चाचा  
जातीवर ती पुस्तकालय देखात झाला  
आहे. ती पुस्तकालय फ्रिडा आंद्रेसोव्हा-  
काले अनेक केला जातो.

## श्यानन्द पुस्तकालय

श्यानन्द - मारत

श्यानन्द - व.स. 2002

सामग्री - मारत सरकार.

पालेला पुस्तकालय ती 2002 च्याची.  
देखात आला तोता. ती, पाहिल्या पुस्तकालय  
मात्रातीले आढऱ्यांचे क्रिंजाल (बांधिंग).  
अडीक निवारा. (लॉन्ग) झाली अनेक लाई  
(बांधिंग), नवीनी ती पुस्तकालय उत्तर  
शेवटात्त्वात देखात आला आहे.

~~पुस्तकालय विजेते~~

1) ओम शंकर (जॉनी बॉब) - 2003

2) दीपी प. भट्टाचार्य  
~~जानूर~~ (जॉनी बॉब) - 2015.



हॉलीवॉड हा एक सांस्कृतिक दोन  
भाई, ज्यामध्ये इत्या वेळातुळ्य दोन  
संघर्ष घेऊन विभाजन कराले आहेत.  
प्रत्येक संघर्ष रांगोलीत नियमांतर्गत  
होते संघात्या कोरीवर बाल ठेणुकी  
मुळा ~~मिश्रविजयाचा~~ प्रभाल करता.

દ્વારા  
અનુભૂતિ, 1964 પાસું તો વૃદ્ધિ  
આંગ્લ મિપ કરવા અનુભૂત કાર્યક્રમાદ્ય  
પણ માંગ આપ.

દ્વારા  
અનુભૂતિ  
અને-બા

પણ આજ દી વિ

મધ્યમ વ્યવહાર

1895, લોલી ઓફ,  
માર્સેન્ટ્ઝેસ્ટ, ચુનાવાડા  
અંગ્લાસ

વ્યવસ્થા

ઓલીલી નાંદી

અનુભૂત

6

મિશ્રિત મિંગ

દ્વારા

(સુધી)

દ્વારા, બીએ, ગેડ્ફ

વધુનો

દ્વારા

દ્વારા

દ્વારા

## उपरिथेन्ट

दृश्य क्रिया स्पैशन

जगत्कारण (धूम्र) ५  
आळी पूर्व आशाचातील  
सर्वांचीक लोकस्थिती

आंशिक

1964

नियम, पुर्ण क्रंच व्यापक झोले. पर्याय  
व्याख्यातील स्पैशन मुलात: पुर्व क्रंच एक एक घोलाकृ  
चोड व्येवा (tossing क्रिया releasing आळी  
नव्ये एक हात क्रिया दूराने तो साध  
दिली.) पर्याय गेवावाचीक होते. कोर्ट्स, मागील  
अपीलेचा मागील वाजवा, नियम वर्षीन आणि  
मात्र नव्याचा क्रंचाचा दूरवारात. पापात व्याख्याता  
व्याख्याने चोड व्याख्या कोर्टीत जाऊ नये. क्रंच उंचेता  
बांधला. अपर्याय तुकडे द्यावतो. पर्यंत वेपस्तिक  
चोकाकृ व्याख्या दोनदा चोडुला अपर्याय करून  
दृक्त नाहीत. स्थामाव्यात: आकूमो दूरवाराती  
व्येवा अपीलेची पाठेबे दोन व्याख्या वापरले  
मात्रात. चोडुला अपर्याय आणि तेकारे  
नियंत्रित. दूरवाराचा स्थान व्येवा की असेही  
दीम व्याख्या दूरवारात घेऊन पर्याय करून  
दृक्त नाही.

रुली सुसव राहते. प्रत्येक संघाने १०८८२  
होईपर्यंत अलग तीन व्याघाना परवानगी दिली

एक संघ मारतांचा बाबन सतीस्त्वद्वाराच्या।

कोर्टवारक्षण बांध ठेवून रेखी जिंकत; किंवा

एक संघ एक पाप दोष आणि मेळावा हवले.

रुली जिंकाणाऱ्या वंद्याला झुप्पा मिळवून 'फुल'

रुली एक रु कुरम्यासाठी बांध देत आहे. असी त

असामान्य दोषांपैकी कालीमळ्ये हे असामाविषय आहे.

• ठांबला किंवाद्वाराच्या कोर्टवारेके किंवा प्रथम नेवर

जाऊन देता त्वाक्तु किंवा माजव्याया तपशी करो;

• येक पकडो आणि घेऊ;

• दुरुरी तिच : असाम शेळाडूने केलेल्या बांधसह अलगा  
दोन संपर्क;

• ह्याच्या दीमने केलेल्या बांधसह अलगा दार संपर्क;

• जिल्याच्या फाळील : ऐअर दरम्यान नोंदवा तपशी करो;

• पाच फाळू : असू करताना पाच असीहा ओलेडून  
करो;

• बांध अलगात : अलगे किंवा  
वातांनी शेळता जातो, परत, शेळाडू तपशीराच्या  
कोठाचाची झागासह आण्यादेशीररित्या बांध  
मारू किंवा घेऊ। दोन उपायांपैकी

~~cheat~~  
~~swindl~~

## \* आरोग्यम् धनसंपदा \*

जीवनसत्त्वाचे दोन प्रकार

- १) मेदात विरघळणारी : अ, ड, इ आणि के
- २) पाण्यात विरघळणारी : ब आणि क

जीवनसत्त्व	मिळण्याचे स्रोत	कार्ये
‘अ’	गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, आंबा, संत्री, दूध, लोणी, चीज, अंड्याचा पिवळा बलक, यकृत, मासे इ.	पेशी विभाजन आणि विभेदन, डोके, श्वसन मार्ग, मूत्रमार्ग, आतडी यांच्या अंतःत्वचेचे आरोग्य राखते. शरीराच्या प्रतिक्षम संस्थेचे नियंत्रण करते. त्वचा हाडे यांचा विकास, डोळ्याने दिसणेसाठी.
‘ड’	शरीरात त्वचेखाली यांचे संश्लेषण होते. पालेभाज्या, दूध आणि दूधाचे पदार्थ, अंड्यांचा बलक, यकृत, मासे इ.	शरीरात कॅल्शियम व फॉस्फरसचे योग्य प्रमाण राखते. हाडे व दात यांचे विकासात महत्वाचा वाटा.
‘इ’	वनस्पतीज तेले, हिरव्या पालेभाज्या, यकृत अंड्यांचा बलक	शरीरातील पेशीचे संरक्षण करते, डी.एन.ए. मधील दुरुस्ती किंवा शरीराच्या प्रतिक्षम संस्थेच्या कार्यातही याचा वाटा असते
‘क’	अलफालफा, पालक, कोबी, शतावरी, दूध अंड्याचा बलक, यकृत	रक्त गोठविण्यासाठी आवश्यक थांब्रीन निर्मितीसाठी व फायब्रीन तयार होते व यामुळे रक्त गोठते, हाडांची वाढ व विकास ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यासाठी.
‘ब’	धान्ये, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, कठीण कवचाच्या वर्गातील फळे उदा. काजु, बदाम, आक्रोड, तेलबिया, प्राण्यांचे मांस, अंडी, मासे, दूध	कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचयासाठी चयापचयामध्ये निरनिराळ्या विकारांबरोबर सह-विक्रे महणून कार्य करतात. (ही संप्रेरक आहेत)
‘क’	ताजी फळे, आवळा, पेरु, संत्री, लिंबू ताज्या पालेभाज्या, सिमला मिरची कोबी, टोमॅटो	कोलॅजेन हे प्रथिनं तयार करणेसाठी प्रेरक हाडे, दात, हिरव्या यांच्या विकासासाठी चेतासंस्थेतील संदेशवाहके स्टेरोईड, संप्रेरके आणि कारमिटाईनचे संश्लेषण करणेसाठी कोलेस्टरॉलचे पित्ताम्लात विघटन करणेसाठी, लोहाचे अभिशोषण करणेसाठी